

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): सिंधुदुर्ग P.S.(ठाणे): सावंतवाडी Year (वर्ष): 2022
 FIR No.(प्रथम खबर क्र.): 0012 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 18/01/2022 21:47 बजे

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	२७९
2	भारतीय दंड संहिता १८६०	३३७
3	भारतीय दंड संहिता १८६०	३३८
4	मोटरवाहन अधिनियम, १९८८	184

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): मंगलवार Date From (दिनांक पासून): 18/01/2022
 Time Period (कालावधी): पहर 5 Date To (दिनांक पर्यंत): 18/01/2022
 Time From (वेळेपासून): 15:30 बजे
 Time To (वेळेपर्यंत): 15:30 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 18/01/2022 Time (वेळ): 21:37 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ)

Entry No. (नोंद क्र.): 029 Date & Time (दिनांक आणि वेळ): 18/01/2022 21:37 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर): पूर्व, 40 किमी
 Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): आजारा ते आंबोली जाणारे रोडवर ,नांगरतासवाडी, आंबोली,सावंतवाडी

(c) In case, outside the limit of this Police Station, then (या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):



सत्यप्रत
 पोलीस निरीक्षक
 पोलीस ठाणे, सावंतवाडी

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): शोभा शंकर पाताडे

(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव):

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1980

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) Id details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ. क्र.)	Id Type (ओळखपत्राचा प्रकार)	Id Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ. क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	नांगरतास, आंबोली, सावंतवाडी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	नांगरतास, आंबोली, सावंतवाडी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-8552014289

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहित असलेल्या / संशयित/ अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ. क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधित मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ. क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु. मध्ये))
-----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	-------------------------------------

10 Total value of property (In Rs/-) (चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11 Inquest Report / U.D. case No., if any (इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ. क्र.) UIDB Number (यु.आय.डी. बी.क्र.)

12 First Information contents (प्रथम खबर हकीकत):

मी शोभा शंकर पाताडे, वय-42 वर्षे, शिक्षण -12 वी, जात-हिंदू - मराठा, धंदा- अंगणवाडी मदतनीस, रा. आंबोली नांगरतास ता. सावंतवाडी, मो. नं. 8552014289 समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून लिहून देतो कि, माझे राहते घर वरील ठीकाणी असून तेथे मी व माझी आई पार्वती शंकर पाताडे अशी माणसे एकत्र राहतो. मी गेली 18 वर्षांपासून आंबोली नांगरतास येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते. दिनांक 18/01/2022 रोजी सकाळी 09.30 वा मा नेहमीप्रमाणे आंबोली नांगरतास येथील अंगणवाडीत कामासाठी गेलेली होती. आजचे काम संपवून मी दुपारी 15.15 वा अंगणवाडीतून पायी चालत माझे घरी आंबोली ते आजरा जाणारे रोडने येत असताना मी नांगरतास वाडी येथील आवटे हॉटेलचे समोर आले वर मी रत्याचे डावे बाजूने रत्याचे कडेने पायी चालत असताना आजरा वरून आंबोलीकडे येणारी वॅगनार कार यागाडीने दुपारी 15.30 वा चे सुमारास माझे उजवे हातास ठोकर देवून अपघात करून त्या अपघातात मी खाली रोडवर पडले, सदरचा गाडी

चालक न थांबता निघुन गेला. त्यानंतर मी रस्त्यावर उतून बसले त्यावेळी पाठीमागुन येणारे मोटार सायकल स्वार यांनी सदर गाडीचा पाठलाग करून त्यास थांबवुन, परत आणुन सदर गाडी वॅगनार गाडी नं. MH-05-EJ-5476 वरील चालक यांनी माझी विचारपुस करुन आपण आपल्याला झाले दुखापतीवर उपचार करतो असे सांगुन, मला आपले वॅगनार गाडीत बसवुन सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आणुन मला प्राथमिक उपचारा करीता दाखल करुन माझेवर उपजिल्हा रुग्णालय येथील डक्टर यांनी प्राथमिक उपचार केले व पुढे होणारा अधिक उपचारास जास्त पैसे खर्च होणार असे त्यास सांगितल्याने. त्यानंतर मी माझा भाऊ संतोष पाताडे व वहिनी सौ.रिया पाताडे व वॅगनार गाडी चालक असे खाजगी डक्टर श्री खटावकर याचे दवाखान्यात गेलो त्यांनी एक्सरा काढुन त्यात माझा हात फॅक्चर असल्याने त्यास सुमारे 30,000 रुपये खर्च येणार असे सांगितल्याने माझेवर होणारे उपचाराचा खर्च न करता मला सरकारी दवाखान्यात ठेवुन न सांगता निघुन गेलेला आहे. तरी आज दि.18/01/2022 रोजी दुपारी 3.30 वाजण्याचे मानाने मी अंगणवाडी येथुन पायी चालत आजरा ते आंबोली अश्या जाणा-या रोडने रस्त्याचे डावे बाजुने चालत येत असताना आजरा ते आंबोली कडे येणा-या वॅगनार गाडी नं MH-05-EJ-5476 वरील चालक याने माझ्या उजव्या हातास टोकर देवुन अपघात करुन त्या अपघातात माझा उजवा हात फॅक्चर झालेला आहे. माझे गंभीर दुखापतीस व आपले गाडीचे नुकसानीस कारणीभूत झाल्याने त्या वॅगनार गाडी नं MH-05-EJ-5476 वरील चालकाविरुद्ध माझी कायदेशिर तक्रार आहे. माझा वरील जबाब संगणकावर टंकलिखित करुन त्यांची प्रिन्ट काढुन वाचुन पाहीली ती माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर लिहीलेला आहे

13. Action Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at

(केलेली कारवाई: बाब क्र. २ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

or (किंवा)

(1) **Registered the case and took up the investigation:** (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

(2) **Directed (Name of I.O.)** (तपास अधिका-याचे नाव): DATTATRAY GANAPAT DESAI
Rank (पद): HC (Head Constable)

No.(क्र.): PSMAH26457 **to take up the Investigation** (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) **Refused investigation due to** (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) **Transferred to P.S.** (गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C. (आर. ओ. ए. सी.)

14. Signature/Thumb impression of the complainant / informant. (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

S. S. Patil

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Shankar Mahadev Kore
Action.

Signature of Officer in charge, Police Station (ठाणे प्रभारी अधिका-याची

Name (नाव): shankar mahadev kore

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.):



सत्यप्रत
White
पोलीस निरीक्षक
पोलीस ठाणे, सावंतवाडी